

úat. 193, 17. — 2) Herausforderung: zum Kampfe MBh. 5, 2255, 8, 1798. R. 4, 14, 13. zum Würfelspiel MBh. 2, 2010. 2494. 3, 2261. — 3) ein Thierkampf mit Wetten Suçr. 2, 146, 3.

समिक 1) in Ableitungen von comp. mit समा Jahr; vgl. द्वै° (auch P. 5, 1, 86, Schol.). — 2) n. = शैल (vulgo वडसा) ÇKDr. nach ÇABDAR. a pike, a dart WILSON nach ders. Aut.

समित् (von 3. इ mit सम्) f. feindliches Zusammentreffen, Kampf AK. 2, 8, 2, 74. H. 797. HALĀJ. 2, 298. nom. समित् KATHĀS. 50, 7. समिति MBh. 5, 667. 6, 5062. 5339. KATHĀS. 50, 103. 103, 36. NAISH. 12, 75. समितस् abl. KĀPJAPR. (II) 67, 2. समित्ससि kampfbereit RĀGA-TAR. 4, 471. — Vgl. समिति.

समित 1) adj. (2. स + मित) gemessen (Gegens. अमित) KĀPJAPR. (II) 67, 2. = समित gleiches Maass habend, gleich: वेदैः MBh. 1, 3842. ऋङु-ष्ठर्व° Suçr. 2, 346, 3. — 2) f. घा Weizenmehl H. 402. BHĀVAPR. 5; vgl. सामित, समीद und LIA. 1, 247, N. 2.

समितर् MBh. 10, 357 fehlerhaft für शमितर् Schlächter.
समिति (von 3. इ mit सम्) f. 1) Zusammenkunft, Versammlung, Rath, Volksversammlung AK. 2, 7, 14. 3, 4, 14, 73. TRIK. 3, 3, 190. H. 481. an. 3, 311. fg. MED. t. 169. HALĀJ. 5, 35. RV. 1, 95, 8. राज्ञा न सत्यः समितीरियानः 9, 92, 6. 10, 97, 6. 11, 8. AV. 6, 88, 3. 7, 12, 1. ये संघामाः समितयस्तेषु चार्ह वेदे ते 12, 1, 56. 3, 52. समा च समितिश्र 15, 9, 2. 3. KHĀND. UP. 5, 3, 1. राज्ञो MBh. 1, 505. 4417. 3, 2195. देव° 10557. अमात्य° 12, 11991. लोकवीरो BHĀG. P. 9, 10, 6. — 2) gemeinsamer Anschlag, Bund RV. 10, 166, 4. 191, 3. नास्मै समितिः कल्पते AV. 5, 9, 15. 6, 88, 3. — 3) feindliches Zusammentreffen, Kampf NAIGH. 2, 17. AK. 2, 8, 2, 74. 3, 4, 14, 73. TRIK. H. 798. H. an. MED. HALĀJ. 2, 298. ÇAT. Br. 2, 6, 1, 16. TBr. 1, 5, 1, 4 (nach Comm.). HARIV. 13379. Suçr. 1, 333, 13. ÇĀK. 48, v. 1. शोभन MBh. 13, 3187. R. 4, 18, 12 (zusammen zu schreiben). °शालिन् (so zu schreiben) BHĀG. P. 2, 7, 35. — 4) Vereinigung überh.: गुणानाम् BHĀG. P. 11, 23, 8. — 5) bei den Āina Regel des Betragens, deren fünf SARVADARÇANAS. 37, 18. प्राणिपीडापरिहारेण सम्यगयनं समितिः 39, 1. 2. die fünf समिति sind ईया, भाषासमिति, एषणा°, आदान° und उत्सर्ग° 4. fg. — 6) Gleichheit H. an. — Vgl. सामित्य.

समितिंगम adj. die Rathversammlung besuchend ÇAT. Br. 14, 9, 4, 17.

समितिञ्जय 1) adj. im Kampfe siegreich BHĀG. 1, 8. MBh. 1, 2802. 5, 2260. 6, 5062. 5339. 14, 2343. HARIV. 7135. R. 2, 98, 28. 6, 67, 17. 79, 49. 80, 12. 7, 29, 29. BHĀG. P. 10, 68, 1. Jama MBh. 3, 10833. Vishṇu 13, 6988. — 2) m. N. pr. eines Kriegers MBh. 2, 623.

समित्क am Ende eines adj. comp. von समिध् Brennholz: अकित° KAUC. 56.

समित्कलाप (समिध् + क°) m. ein Bündel Brennholz Ind. St. 3, 395.

समित्त्वं n. nom. abstr. von समिध् TBr. 2, 1, 2, 8.

समिर्त्पाणि (समिध् + पा°) 1) adj. Brennholz in den Händen haltend KĀTJ. Çr. 4, 12, 18. KAUC. 42. ÇAT. Br. 10, 6, 1, 2. 11, 4, 1, 9. MUP. UP. 1, 2, 12. — 2) m. N. pr. eines Schülers des Çam̃karākārja Verz. d. Oxf. H. 248, a, 1.

समिर्धे (von 3. इ mit सम्) UNĀDIS. 2, 11. m. feindliches Zusammentreffen, Zusammenstoß NAIGH. 2, 17. NIR. 5, 8. Comm. zu UN. (ed. BÖHTL.) 2, 11. RV. 1, 55, 5. 73, 5. 2, 24, 13. 3, 54, 4. 4, 20, 8. 38, 9. स कृत्ति वृत्रा सं-

मिधेषु शत्रून् 41, 2. अपाम् 58, 11. 10, 48, 9. 64, 6. = वङ्कि UÉVAL. = चा-
ङ्कति UNĀDIVR. im SAMKSHIPTAS. nach ÇKDR.

सैमिथुन (2. स + मि°) adj. sammt dem zum Paar Gehörigen ÇAT. Br. 1, 8, 4, 20. 3, 3, 2, 18.

समिद्ध s. u. 1. इध् mit सम्. superl. °तम auch KĀTJ. Çr. 3, 2, 18. 3, 22.

समिद्धवत् adj. das Wort समिद्ध enthaltend KĀTJ. Çr. 16, 1, 11.

समिद्धाग्नि adj. dessen Feuer brennt RV. 5, 37, 2.

समिद्धार (समिध् + ऋ) adj. Brennholz herbeischaffend ÇAT. Br. 3, 4, 2, 6. 4, 6, 9, 6.

समिद्धार्थक m. N. pr. eines Mannes MUDRĀ. 124, 1.

सैमिद्धि (von इध् mit सम्) f. das Brennen, Flammen TS. 5, 3, 2, 4. TBr. 2, 1, 4, 9. ÇAT. Br. 4, 4, 5, 23.

समिद्धार (समिध् + भार) m. eine Tracht Brennholz Ind. St. 3, 395.

सैमिद्धत् (von समिध्) adj. 1) mit Brennholz versehen: वङ्कयः ÇĀK. 83. — 2) das Wort समिध् enthaltend TS. 2, 6, 9, 1. TBr. 2, 1, 2, 9.

समिध् (1. इध् mit सम्) 1) adj. flammend: समित्समित्सुमना बोध्यस्मे RV. 3, 4, 1. — 2) f. SIDDH. K. 248, a, 4. a) Holzscheit, Brennholz AK. 2, 4, 1, 13. H. 827. HALĀJ. 1, 69. समिधमाधेकि PĀR. GRHJ. 2, 3. TBr. 2, 1, 2, 8. 9. ÇAT. Br. 9, 2, 2, 1. ĀÇV. GRHJ. 1, 20 11. अग्न्या-धा VS. 20, 24. ÇAT. Br. 1, 3, 2, 5. अया ते अग्ने समिधा विधेम RV. 4, 4, 15. 6, 15, 7. तं त्वा समि-
द्विर्वधयामसि 16, 11. 7, 14, 1. 10, 12, 2. VS. 3, 4. ÇAT. Br. 1, 5, 4, 1. ĀÇV. GRHJ. 3, 8, 3. MUP. UP. 2, 1, 5. अग्नये समिधमाकार्षम गोभ. 2, 10, 44. औ-
डम्बरो ÇĀNH. GRHJ. 5, 10. शाम्याकी KAUC. 82. समिधा पते TBr. 3, 11, 4, 1. ÇĀNH. Çr. 4, 10, 1. समिधमानीय KATHĀS. 25, 92. pl. M. 2, 186. R. 2, 25, 26. 3, 1, 26. VARĀH. BRH. S. 44, 12. 46, 24. BHĀG. P. 8, 18, 19. समि-
दाधान KĀTJ. Çr. 5, 3, 35. 6, 10, 9. KAUC. 86. M. 2, 176. समिदाकार्षा ÇĀK. 7, 9. ÇUK. in LA. (III) 33, 6. समिद्धत्ताण Verz. d. B. H. 90 (26). समिद्ध-
ता ÇĀK. 17. असत्कर्मसमिद्धत् Spr. (II) 3174. दर्भेश ससमिद्धोः R. 2, 56, 30.

समित्कुशम् R. GORB. 1, 47, 9. KUMĀRAS. 5, 33. समिद्धर्षद्म् P. 5, 4, 106, Schol. समित्कुशफलाक् RAGH. 1, 49. BRAHMA-P. in LA. (III) 49, 8. PRAB. 44, 8. sieben (oder zu b) VS. 17, 79. अग्रयः Spr. (II) 3167. neun und ihre Namen (oder zu b) GRHJAS. 1, 28. pl. als Gegenstand des ersten Prajāgā ÇAT. Br. 1, 5, 2, 8. 4, 1, 6, 2, 8. ĀIT. Br. 2, 4. — b) das Ent-
flammen, Flamme (von Bed. a) nicht immer zu scheiden) RV. 5, 1, 1. 6, 4. 6, 1, 9. बृहद्गर्ग्यः समिधा व्रत्ते 7, 72, 4. वार्क त्रियत्ययोर्वशाः स-
मिधः 10, 51, 2. 80, 2. तमा रेभस्व समिधा 87, 8. VS. 5, 35. 20, 23. ÇAT. Br. 4, 2, 1, 21. — 3) समिधम् infin. RV. 1, 94, 3. समिधे desgl. 113, 9. 7, 77, 1.

समिध m. 1) Feuer TRIK. 1, 1, 67. — 2) am Ende eines adj. comp. = समिध् Brennholz: विलापद्ःख° R. 2, 24, 6.

समिध्य (von समिध्), समिध्यति nach Brennholz verlangen: fut. समि-
ध्यता und समिधिता P. 6, 4, 50, Schol. VOP. 21, 4.

समिध्यमानवत् adj. das Wort समिध्यमान (partic. praes. pass. von 1. इध् mit सम्) enthaltend KĀTJ. Çr. 16, 1, 11.

समिन् s. u. शमिन् 2).

समिन्धन (von 1. इध्, इन्ध् mit सम्) 1) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 18, b, 16. 19, a, 41. — 2) n. a) das Anzünden NIR. 8, 4. अग्नि° AK. 2, 7, 21. — b) Holzscheit, Brennholz ÇABDAR. im ÇKDR. BHĀTṬ. 2, 28. धृतिर्दाह्यम् u. s. w. धनस्यैतान्यष्ट समिन्धानि die acht Holzscheite des